



IRIS Business Services Limited

23rd July, 2020

To,
BSE Limited
Corporate Relationship Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001

Scrip Code: 540735

Sub: Newspaper Advertisement - Intimation of the Twentieth Annual General Meeting of the Company and e-voting instructions

Dear Sirs,

Pursuant to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”), please find enclosed the copies of Notice published in today's Financial Express (Published in English in all editions across India; copy of Mumbai edition is attached) and Navshakti (Mumbai edition in Marathi) by the Company in relation to, inter-alia, e-voting information for Twentieth Annual General Meeting of the Company scheduled on Friday, 14th August, 2020 at 11:00 am (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI Listing Regulations.

Kindly take the same on record.

Thanking you,
Yours faithfully,
For **IRIS Business Services Limited**

Jay Mistry
Company Secretary & Compliance Officer
(Membership No. ACS 34264)
Encl: As above

IRIS Business Services Limited
Registered Office: T-231, Tower 2, 3rd Floor,
International Infotech Park, Vashi - 400 703, Maharashtra, India.
Tel: +91 22 67231000, Email: cs@irisbusiness.com,
Website: www.irisbusiness.com, Fax: +91 22 2781 4434
CIN: L72900MH2000PLC128943

NOTICE OF THE TWENTIETH ANNUAL GENERAL MEETING E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Twentieth Annual General Meeting of the Company ("AGM") will be held on Friday, August 14, 2020 at 11.00 am (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM.

The AGM will be held through the physical presence of the Shareholders at a common venue. This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 ("said SEBI Circular") issued by the Securities and Exchange Board of India and relevant provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

The Notice of the AGM along with the link of the Annual Report for the financial year 2019-20 ("Annual Report") has been sent on July 21, 2020 only by electronic mode to those Shareholders whose email address are registered with the Company / Depository Participant in accordance with the aforesaid MCA Circulars and said SEBI Circular.

The Annual Report including the Notice of the AGM is available on the website of the Company at www.irisbusiness.com/investors/annual-report and website of BSE Limited at www.bseindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, ("Rule 20") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its shareholders with facility of remote e-voting (e-voting from a place other than venue of the AGM) as well as e-voting at the AGM (collectively referred to as "e-voting") through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"), to enable them to cast their votes in relation to the AGM. In accordance with Rule 20, the Company has fixed 7th August, 2020 as the "cut-off date" to determine the eligibility of shareholders to vote by electronic means or in the general meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. 7th August, 2020, shall be entitled to avail the facility of e-voting. Voting rights of the members shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 7th August, 2020.

The remote e-voting period begins on Tuesday, 11th August, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on Thursday, 13th August, 2020 at 5.00 p.m. (IST). During this period, the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

The procedure for e-voting at the AGM is same as the procedure for remote e-voting. Only those members, who will be present at the AGM through VC/OAVM facility and who would not have cast their vote by remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system at the AGM.

Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM. Members whose Email IDs are already registered with the Company/ Depository may follow the instructions for e-voting as provided in the Notice of the AGM. Shareholders whose Email IDs are not registered with the Company/ Depository Participants shall follow the process as mentioned in the Notice of the AGM for procuring User ID and Password and registration of Email IDs for e-voting.

Those persons who have acquired shares and have become members of the Company after the dispatch of Notice of the AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of beneficial holders as on the cut-off date i.e. 7th August, 2020 shall view the Notice of the AGM on the Company's website or on the website of CDSL at www.evotingindia.com. Such members shall exercise their voting rights through remote e-voting or by e-voting at the AGM by following the procedure as mentioned in the Notice of AGM under "Voting through electronic means".

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the e-voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

NOTICE is also given under Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 8th August, 2020 to 14th August, 2020 (both days inclusive), for the purpose of the AGM.

For any shares related queries/ correspondence, the shareholders are requested to contact Mrs. Link Intime India Private Limited, our Registrar & Share Transfer Agent at the following address: Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel: +91 22 49186000, Fax: +91 22 4918 6060, Email: rt.helpdesk@linkintime.co.in, Website: www.linkintime.co.in

For IRIS Business Services Limited
Sd/-
Jay Mishra
Place: Vashi, Navi Mumbai Company Secretary & Compliance Officer

No. 29/1, 1st Floor, Sir M N Krishna Rao Road
Near Lalbagh West Gate, Basavanagudi,
Bengaluru - 560 004
E-mail: compsec@canfinhomes.com
Tel: 080 26564259, 080 41261144
Fax: 080 26565746
Web: www.canfinhomes.com
CIN: L85110KA1987PLC008699

NOTICE
(Information to Equity Shareholders of the Company)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (IEPF) (Accounting, Audit, Transfer & Refund) Rules, 2016 and Amendment Rules, 2017, the dividend declared during the financial year 2012-13, which remained unclaimed for a period of seven years, will be due for transfer to the IEPF on August 07, 2020. The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the said Rules.

The Company will not transfer such shares to the IEPF where there is a specific order of Court/tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance of the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders and the details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on our website. Shareholders concerned may refer to "Investor" page on our website: www.canfinhomes.com to verify their name, folio/DPID-Client ID and the unclaimed dividend amount. Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2012-13 and subsequent years, if any, before the same is transferred to the IEPF.

Concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF Authorities. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding shares in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF Authority.

The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders, the Company will be constrained to transfer the dividend to the IEPF by the due date i.e. August 07, 2020, in compliance of the said rules. The corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be transferred without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules.

For any queries on the above matter, please contact the Company's Registrar & Share Transfer Agents, Mr. B S Naidu, Manager at M/s Canbank Computer Services Ltd., Tel: +91 80 23469661 or send e-mail to naidu@ccsl.co.in or investor.relationship@canfinhomes.com

For Can Fin Homes Limited
Sd/-
Veena G Kamath
Place: Bengaluru
Date: 10/07/2020
AGM & Company Secretary

NIIT LIMITED
Regd. Office: 8, Balaji Estate, First Floor,
Guru Ravi Das Marg, Kalkaji, New Delhi - 110019
Phone No.: +91-11-41675000, Fax No.: +91-11-41407120
CIN: L74890DL1981PLC015865
Website: www.niit.com; Email: investors@niit.com

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, July 31, 2020, inter-alia, to consider and approve, both Consolidated and Standalone Unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2020.

This information is also available on the website of the Company viz. www.niit.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

By Order Of the Board
For NIIT Limited
Sd/-
Deepak Bansal
Place: Delhi
Date: July 22, 2020
Company Secretary & Compliance Officer

WELSPUN CORP LIMITED
(Corporate Identification Number: L27100GJ1995PLC028609)
Regd. Office: Welspun City, Village Versamed, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat 370110.
Tel No. +91 2836 662222 Fax: +91 2836 279060.
Corp. Office: Welspun House, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013. Tel No. 022 - 2490 8000. Fax: 022 - 2490 8020
CompanySecretary_WCL@welspun.com www.welspuncorp.com

NOTICE
(For the Attention of Equity Shareholders of the Company)
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Demat Account of the Investor Education and Protection Fund Authority

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time, that the Company is mandated to transfer all the shares in respect of which dividends have not been claimed for seven consecutive years or more, in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF")

In compliance with the said Rules, the Company is communicating individually to the concerned shareholders, whose shares are liable to be transferred to the Demat account of IEPF Authority, at their latest available address in the Company records. The Company has also uploaded on its website www.welspuncorp.com, the detail of such shareholders whose shares are liable to be transferred to the IEPF Authority. The Company shall take necessary steps to transfer the concerned shares held by such shareholders to the Demat account of the IEPF Authority within 30 days from the due date (i.e. October 24, 2020). It may be noted that no claim shall lie against the Company in respect of the shares and dividends thereof credited to the account of the IEPF Authority. On transfer of the dividends and the shares to the IEPF Authority, the shareholder may however claim the same by making an application to the IEPF Authority in IEPF Form - 5, as prescribed under the aforesaid Rules which is available on the IEPF website, i.e. www.iepf.gov.in.

For further information/clarification, shareholders may write or contact to:
(i) Company's RTA, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel. No. 022-49186270 / 49186260, e-mail: rt.helpdesk@linkintime.co.in;

(ii) Secretarial Department of the Company at Welspun House, 5th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013. Tel. 022-6613 6000, e-mail: CompanySecretary_wcl@welspun.com; or
(iii) Registered Office of the Company at Welspun City, Village Versamed, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat-370110.

For Welspun Corp Limited
Sd/-
Pradeep Joshi
Place: Mumbai
Date: July 22, 2020
Company Secretary
FCS-4959

VOLTAMP TRANSFORMERS LIMITED
CIN: L31100GJ1967PLC001437
Regd. Office: Makarpura, Vadodara-390014, Gujarat (India)
Phone : +91 265 2642011 / 2642012 / 3041480, Fax : +91 265 2648774 / 3041499
E-mail : voltamp@voltamptransformers.com, Website : www.voltamptransformers.com

NOTICE
Notice is hereby given that the 53rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 14th August, 2020 at 10:00 a.m. (IST) through video conference ("VC") or other audio visual means ("OAVM") facility, in compliance with the provision of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules thereof, as amended, with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") read with SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and in compliance with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 to transact the businesses set out in the Notice convening 53rd AGM.

In compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, Notice convening AGM setting out the business to be transacted at the Meeting and the Explanatory Statement attached thereto along with the 53rd Annual Report for the FY 2019-20, sent through electronic mode to those shareholders whose email id registered with the depositories/Company. Further The Company has also uploaded the Notice and Annual Report on its website www.voltamptransformers.com and the websites of the stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the website of National Securities Depositories Limited ("NSDL") an agency appointed for providing facility for remote e-voting, participated in the AGM through VC / OAVM and e-voting during the AGM at www.evoting.nsdl.com.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 7th August, 2020 to Friday, 14th August, 2020 (Both days inclusive), for determining the eligibility of the members to cast their vote by remote e-voting or by e-voting at the Annual General Meeting. Further, pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:

1. Dispatch of Notice of AGM along with Annual Report completed through electronic mode as on 22nd July, 2020.
2. The remote e-voting period commences on Tuesday, 11th August, 2020 at 9:00 am (IST) and ends on Thursday, 13th August, 2020 at 5:00 pm (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting beyond 5:00 p.m. (IST) on Thursday, 13th August, 2020.
3. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories, as on the cut-off date, Friday, 7th August, 2020, shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting in the general meeting.
4. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 7th August, 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or vadodara@linkintime.co.in.
5. Members may go through the instructions for e-voting mentioned in Note No. 20 of the AGM Notice and in case of any queries, may refer to Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com
6. The members are also informed that:
a. The members attending AGM through VC / OAVM facility and who have not casted their votes by means of remote e-voting, shall be entitled to cast the vote through e-voting at the AGM.
b. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting.
7. The Notice of AGM of the Company inter alia indicating the process and manner of e-Voting process and attending AGM through VC / OAVM facility, is available on the NSDL's website <https://www.evoting.nsdl.com> and the Company's website www.voltamptransformers.com, and on the websites of the stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.
8. In case of any queries, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting under manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free number 1800-222-990 or contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, National Securities Depository Limited, TradeWorld, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, MUMBAI 400 013 at Phone No.: +91 22 24994890 | Email Id : saritam@nsdl.co.in who will address the grievances relating to electronic voting.

By order of the Board
For VOLTAMP TRANSFORMERS LIMITED
Sd/-
SANKET RATHOD
Place Vadodara
Date 22.07.2020
COMPANY SECRETARY

BROOKS LABORATORIES LIMITED
CIN No.: L24232HP2002PLC000267
Regd. Off.: VIII, Kishanpura, Nalagarh Road, Distt. Solan, Baddi (HP)-174101; Telefax No.: +91 1795 236939
E-mail: investors@brookslabs.net; Website: www.brookslabs.net

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 30th July, 2020, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter/year ended 31st March, 2020 as the Financials were deferred in the Board Meeting held on Tuesday, 21st July, 2020 for the approval on the later date.

The trading window under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 would remain closed from 31st March, 2020 to 1st August, 2020, i.e. 48 hours after the results are made public on 30th July, 2020.

The intimation is also available on the website of the Company at www.brookslabs.net and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com where the shares of the Company are listed.

For Brooks Laboratories Limited
Sd/-
Jyoti Sancheti
(Company Secretary)
Membership No. F9639
Place: Mumbai
Date: 22.07.2020

SMS LIFESCIENCES INDIA LIMITED
CIN: L74830TG2008PLC050223
Regd. office: Plot No.19-II, Road No.71, Jubilee Hills, Opp. Bharatiya Vidya Bhavan Public School Hyderabad - 500096
Website: www.smlife.in | Email: cs@smlife.in

NOTICE:
Pursuant to the provision of Regulation 29 of the SEBI Listing Regulations, 2015, we wish to inform you that meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, July 27, 2020 at the Registered Office, to consider inter-alia the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and year ended March 31, 2020.

Further, the closure of Trading Window for the purpose of Trading in the Shares of the Company by its insiders and their relatives has already been in operation with effect from April 1, 2020 and shall continue to remain closed upto 48 hours after the date of disclosure of unaudited financial results for the quarter ended June 30, 2020.

For SMS Lifesciences India Ltd
Sd/-
Trupti Ranjan Mohanty
Company Secretary

This Notice may also be accessed on the Company's website, www.nseindia.com & www.bseindia.com.

IOL Chemicals and Pharmaceuticals Limited
Regd. Office : Trident Complex, Raikot Road, Barnala-148101, Punjab
CIN: L24116PB1986PLC007030 www.iolcp.com
Ph. +91-1679-244701-07, Fax: +91-1679-244708, E-mail: contact@iolcp.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the next meeting of the Board of Directors is scheduled to be held on Friday, the 31st July 2020 inter-alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the 1st Quarter ended 30th June 2020.

Further, pursuant to the requirements of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's "Code of Conduct to Regulate, Monitor and Reporting of Trading by Designated Persons", the Trading Window is closed with effect from 01st July 2020 till the expiry of 48 hours from the date of financial results for the 1st quarter ended 30th June 2020 are made public. Accordingly, the trading window shall re-open on 03rd August 2020.

Further the above notice is also available on the website of the Company www.iolcp.com and the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

For IOL Chemicals and Pharmaceuticals Limited
Sd/-
Abhay Raj Singh
AVP & Company Secretary
Place : Ludhiana
Date : 22nd July 2020

INDIGO
CIN: L62100DL2004PLC129768
Registered Office: Central Wing, Ground Floor, Thapar House, 124, Janpath, New Delhi - 110001, India
Tel: +91 9650098905; Fax: +91 11 43513200
E-mail: investors@goindigo.in; Website: www.goindigo.in

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, July 29, 2020, inter-alia, to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2020, subject to a limited review by the Statutory Auditors.

The details of the said meeting are also available on the website of the Company www.goindigo.in and of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

For InterGlobe Aviation Limited
Sd/-
Sanjay Gupta
Company Secretary and Chief Compliance Officer
Place : Gurgaon
Date : July 22, 2020

LARSEN & TOUBRO LIMITED
Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai 400 001 CIN : L99999MH1946PLC004768

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

Particulars

Quarter ended
June 30, 2020 [Reviewed]
March 31, 2020 [Reviewed]
June 30, 2019 [Reviewed]
March 31, 2020 [Audited]

Particulars	Quarter ended			Year ended
	June 30, 2020 [Reviewed]	March 31, 2020 [Reviewed]	June 30, 2019 [Reviewed]	March 31, 2020 [Audited]
1 Revenue from continuing operations	21259.97	44245.28	29635.95	145452.36
2 Net profit before tax, share in profit/(loss) of joint ventures/associates and non-controlling interests (before exceptional items) from continuing operations	669.74	4249.74	2655.23	13430.95
3 Net profit before tax, share in profit/(loss) of joint ventures/associates and non-controlling interests (after exceptional items) from continuing operations	894.46	4249.74	2655.23	13430.95
4 Net profit after tax and share in profit/(loss) of joint ventures/associates (after exceptional items) from continuing operations	536.88	3430.10	1697.62	10239.71
5 Net profit after tax and share in profit/(loss) of joint ventures/associates (after exceptional items) from discontinued operations	7.05	132.39	112.08	654.57
6 Net profit after tax and share in profit/(loss) of joint ventures/associates attributable to owners of the Company (after exceptional items) from continuing operations and discontinued operations	303.14	3197.07	1472.58	9549.03
7 Total Income [including other comprehensive income] attributable to owners of the Company from continuing operations and discontinued operations	721.34	2499.20	1217.11	8516.20
8 Paid-up equity share capital (face value of share: ₹ 2 each)	280.80	280.78	280.62	280.78
9 Other equity attributable to owners of the Company				66442.44
10 Earnings per share (EPS) from continuing operations & discontinued operations (not annualised):				
(a) Basic EPS (₹)	2.16	22.78	10.50	68.04
(b) Diluted EPS (₹)	2.16	22.75	10.48	67.95

Notes:
(i) The Company reports consolidated financial results on quarterly basis as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The standalone financial results are available on the Company's website viz. www.larsentoubro.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). The specified items of the standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2020 are given below:

Particulars

Particulars	Quarter ended			Year ended
	June 30, 2020 [Reviewed]	March 31, 2020 [Reviewed]	June 30, 2019 [Reviewed]	March 31, 2020 [Audited]
Revenue from continuing operations	8149.99	27252.75	16496.84	82383.65
Profit before tax from continuing operations	336.66	2603.88	1450.50	6985.91
Profit before tax from discontinued operations	33.34	185.23	177.54	865.38
Net profit after tax from continuing operations	281.65	2114.24	1134.73	602

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM GOPICHAND ANSHIRAM MOTWANI (OLD NAME) TO GOPI ANSHIRAM MOTWANI (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO VX 065163 DATED 16TH DEC 2019 CL-33

HAVE CHANGED MY NAME FROM AKSHAY SANJAY WAGHELA TO CHIRAG SANJAY WAGHELA AS PER AADHAR CARD CL-0047

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HASAN MIYAN SK. ABBAS TO HASAN ABBAS PANHALKAR AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. X-14495 DATED: 06/02/92 CL-0048

HAVE CHANGED MY NAME FROM AAYESHA DADAMIYAN ATTAR TO AISHA DADAMIYAN ATTAR AS PER AFFIDAVIT NO. WZ 764983 DATED: 20/07/2020 CL-0048 A

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD ALTAMASH SAYYED TO ALTAMASH SULTAN MEHMOOD SAYYED AS PER AFFIDAVIT NO. WZ 764984 DATED: 20/07/2020 CL-0048B

HAVE CHANGED MY NAME FROM NAMIDA AZI MERCHANT TO HAMIDA AZI MERCHANT AS PER AFFIDAVIT. CL-816

HAVE CHANGED MY NAME FROM ARSHAD KAMAL PASHA ZAIDI TO SAYED MD ARSHAD ZAIDI AS PER AFFIDAVIT. CL-816 A

HAVE CHANGED MY NAME FROM PALANI DEVENDAR TO PALANIAPPAN KARAPPAN DEVENDRA AS PER AFFIDAVIT. CL-816 B

HAVE CHANGED MY NAME FROM FARIDA BEGUM RAFI AHMED KHAN TO FARIDA KUTUB ALI SHAIKH AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-19182443). CL-816 C

HAVE CHANGED MY NAME FROM SADAKAT NAIM KHAN TO SADAQAT NAIM KHAN AS PER DOCUMENTS CL-906

HAVE CHANGED MY NAME FROM FARHAT ZEHRA MEHDI RAZA TO FARHAT ZEHRA MEHDI RAZA SYED AS PER DOCUMENTS CL-906 A

HAVE CHANGED MY NAME FROM VIVEKUMAR ARVINDKUMAR RAWAL TO VIVEK ARVIND RAWAL AS PER DOCUMENTS. CL-906 B

HAVE CHANGED MY NAME FROM ARVINDKUMAR SHANTILAL RAWAL TO ARVIND SHANTILAL RAWAL AS PER DOCUMENTS. CL-906 C

HAVE CHANGED MY NAME FROM MOHD SIDDIQUE SALMAN SHETHWALA /MOHD SIDDIQUE SALMAN SHETHWALA TO MOHAMMED SIDDIQUE MOHAMMED SALMAN SHETHWALA AS PER DOCUMENT. CL-616

HAVE CHANGED MY NAME FROM SALMAAN MOHD KASAM SHETHWALA/SALMAN SHETHWALA TO MOHAMED SALMAN SHETHWALA AS PER DOCUMENT. CL-616 A

HAVE CHANGED MY NAME FROM MISBAH SALMAAN SHETHWALA/MISBAH SALMAN SHETHWALA TO MISBAH MOHAMMED SALMAN SHETHWALA AS PER DOCUMENT. CL-616 B

विवरण (पब्लिसि) शाखा: तलमलता, गांधी क्र. २/११, सुभा घाटा, सार्वजनिक बाजार, विना कॉलेज रोड, विहार (पं.) वि. पत्ता - ४०० ३३ इंदिरा फोन: ११-२६०२५०-२६२११७, फॅक्स: ११-२६०२५०-२६२११६ ईमेल: vishar@bankofbaroda.com, वेब: www.bankofbaroda.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम ८(१) परत) ज्याअर्हा, निम्नव्यवहारीक वॉकी वॉकी ऑफ बडोदवार प्रधिकृत अधिकारी म्हणून दि. सिव्हरायाडोमेशन अँड रिक्लॅम्पन अँड फायनान्सिअल अँसेस अँड एम्प्लॉयमेंट ऑफ सिव्हरायाडोमेशन अँड एम्प्लॉयमेंट (एम्प्लॉयमेंट) रुलस, २००२ च्या नियम ३ (एम्प्लॉयमेंट) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार वार करून ०७.१२.२०१९ रोजी मागील सूचना जारी करून कर्जदार श्री. जय प्रकाश दुबे यांना सूचनामधे नमूद केलेली रक्कम रु. २२,४१,९९१/- (रुपये चावीस लाख एकचौदास हजार एकशे एखावण्यास मात्र) ही रक्कम सद्दर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकीची करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदारांनी सद्दर सूचना चुकीची करण्यामध्ये कसर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेचे याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्यवहारीकानांनी सिव्हरायाडोमेशन अँड एम्प्लॉयमेंट रुलस, २००२ च्या नियम ३ (एम्प्लॉयमेंट) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार १३वे उप-नियम (४) च्या अन्वये २६ जुलै, २०२० रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कर्जाचे पारितोष्य आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सद्दर मिळकतीच्या देवघेवाच्या व्यवहार करू नये आणि सद्दर मिळकतीवरील कोणताही देवघेवाच्या व्यवहार हा बँक ऑफ बडोदवारा क्र. रु. २२,४१,९९१/- (रुपये चावीस लाख एकचौदास हजार एकशे एखावण्यास मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या आकाराच्या अधीन राहिले. ताराण मताच्या विमोचनकारिता उपलब्ध वेळीच अर्पणे करून १३ वे उप-नियम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लघु वैयक्तिक वेंच आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॉट क्र. ३१, ३ च्या मजक्यावर, मोरामाती ४५,७२ चौ.मीटर चर्च क्षेत्र, विंग सी, गोकुळ सेक्टर ७ नावे ज्ञात घरात, मितल एन्वेलॉप, स. क्र. २५४, २७९, २५५ आणि २८०, हिस्सा क्र. ११, २, ३, ३, ४, गाव जुन्नर, तालुका वरई, वि. ठाणे. सही/- प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा विहार-पश्चिम शाखा दिनांक: १८.०७.२०२० ठिकाण: विहार-पश्चिम

जाहीर सूचना

कनिष्ठ तांत्रिक सहयोगी (कार्य/विद्युतीय/एस आणि टी/टेलि) ची कंत्राटव्या आधारेवर नियुक्ती. सर्वेक्षण आणि बांधकाम

अप्रीव्हा क्र. ई/८९०/१/कंत्राट/जेई/एस आणि सी तारीख: २१/०७/२०२० तांत्रिक सहकारी (कार्य/विद्युतीय/एस आणि टी/टेलि) ची कंत्राटव्या आधारेवर नियुक्तीसाठी पात्र बांधकाम नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही नियुक्ती केवळ कंत्राट तलवारकड ११/११/२०२० पर्यंत दिली जाईल. ज्याचे नवीनकरणाचे वर्षानुवर्षे नवीन कराराच्या रूपात किंवा नियमितपणे निवडलेल्या उमेदवारा उपलब्ध होईपर्यंत, यापैकी वे आधी अर्जत केले जाऊ शकते.

Table with 6 columns: पद, रिक्त पदांची सं., अना, अ.जा, अ.ज. ई.मा, आ. व. दु.घ. कनिष्ठ तांत्रिक सहकारी (कार्य) ११ १० ०३ ०१ ०१ ०१ कनिष्ठ तांत्रिक सहकारी (विद्युत) ११ ०७ ०१ ०० ०३ ०१ कनिष्ठ तांत्रिक सहकारी (एस आणि टी/टेलि) १० ०५ ०१ ०० ०२ ०१

ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख व वेळ: २४/०७/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि वेळ: २२/०८/२०२० रोजी ११.०० वाजता. वेबसाइटचा पत्ता: https://www.rrc-wr.com/wr.indianrailways.gov.in -> News & Recruitment -> Contractual JE (cons) engagement ऑनलाईन अर्ज: उमेदवारांना वेबसाइट: https://www.rrc-wr.com पर पर देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. काराराच्या आधारे वरील तलवार मिळवून घ्याव्यात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अत्यंत काळजीपूर्वक त्यांचे वैयक्तिक तपशील / बायोमेट्रिड इत्यादी भरण्यासाठी घ्याव्यात.

पश्चिम रेल्वे www.wr.indianrailways.gov.in

जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, आमचे अशिलाना निवासी परिसर जे की फ्लॉट क्रमांक ६७०२, ६७ वा (सदस्य) मजला, टॉवर ए, ऑफर १९७३ वरळी क्षेत्र सुमारे १४५०.३९ चौरस फूट समतुल्य ३३५.५५ चौरस मीटर किंवा त्याच्या आसपास (चर्च क्षेत्र) (आणि क्षेत्र सुमारे ६७.४६ चौरस मीटर डेक, सॉलिस स्लॅब, जोडलेला मज्जा, अंतर्गत लिफ्ट लॉबी आदी यांच्यासाठी) (यापुढे उल्लेख सद्दरीत फ्लॉट) चे मालकी हक्क देणे कार पाकिंग क्रमांक १३० आणि १३१ प्रकल्पाच्या पी ६ टोव्हलवरील (यापुढे उल्लेख कार पाकिंग) यांच्या वापरच्या हक्कास ज्यांचे सविस्तर तपशील खालील परिशिष्टात विस्ताराने देण्यात आला आहे, शापूरजी पालनजी डेव्हलपमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड, अशी कंपनी जिची कंपनी कायदा १९५६ अनुसार झाली आहे आणि जिचा सीआयएफ क्रमांक यु ७०१०२एम एच २००८पीटीसी १७१७९२ आहे, आणि नोंदीकृत कार्यालय ७०, नागिनदास मास्टर रोड, फॉर्ट, मुंबई ४०० ०२३ यांचेकडून विकत घेण्यात स्वारस्य आहे. जर कोणत्याही व्यक्तीचा सद्दरीत मालमतेवर वारसा, समभाग, विक्री ताराण, भाडेपट्टा, लिन, परवाना, भेट, तावा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कोणत्याही प्रकारचा दावा अगर हक्कसंबंध असल्यास अशा व्यक्तीने असल्यास आपल्या दाव्याच्या अगर हक्कसंबंधाच्या पुरवठ्या आवश्यक त्या कागदपत्रांसह दावा अगर हक्कसंबंधाची माहिती निम्नव्यवहारीकानांच्याकडे ही सूचना प्रसिद्ध झालेपासून २१ दिवसांचे आत सादर करावी, अन्यथा अशा कोणत्याही दाव्याच्या गैरहजेरीत सद्दरीत व्यवहार पूर्ण केला जाईल आणि त्यानंतर कोणताही दावा सादर झाल्यास तो अघिपत्तय समजावण्यात येईल आणि आमचे अशिलाना बंधनकारक राहणार नाही.

पश्चिम रेल्वे फ्लॉट क्रमांक ६७०२, ६७ वा (सदस्य) मजला, टॉवर ए, ऑफर १९७३ वरळी, क्षेत्र सुमारे १४५०.३९ चौरस फूट समतुल्य ३३५.५५ चौरस मीटर किंवा त्याच्या आसपास (चर्च क्षेत्र) (आणि क्षेत्र सुमारे ६७.४६ चौरस मीटर डेक, सॉलिस स्लॅब, जोडलेला मज्जा, अंतर्गत लिफ्ट लॉबी आदी यांच्यासाठी) याद्वारे देणे कार पाकिंग क्रमांक १३० आणि १३१ प्रकल्पाच्या पी ६ टोव्हलवरील (यापुढे उल्लेख कार पाकिंग) वापरण्याच्या हक्कास, ज्या प्रकल्पाचे वेळापत्रक कॅडव्हास स्कीम क्रमांक २४/११४, ४/११४, ११४, १/११४, १/११४, ११४, १ ए / ११३ (भाग), ११३ (भाग) आणि २८६ (भाग) क्षेत्र सुमारे १४५०.२ ९३चौरस मीटर किंवा त्याच्या आसपास, लोअर फ्लोर विभाग, वरळी, नोंदीकृत उज्विला आणि बिल्डिंग मुंबई शहर आणि उपनगर दिनांक २३ जुलै २०२०

अपूर्वा अगरवाल भागीदार युनिव्हर्सल लीगल ६११/६२, ए विंग, मितल कॉर्ट नरिमन पॉईंट, मुंबई

TOKYO PLAST

INTERNATIONAL LIMITED REG. OFF.: Plot No. 363/1 (1,2,3), Shree Ganesh Industries Estate, Kachigam Road, Daman, Daman and Diu 756210 CIN : L25209DN1992PLC009784 Website : www.tokyoplastint.in TEL : + 91 22-61453300 FAX : + 91 22-66914499 NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on 30th July, 2020, inter-alia to consider and approve the Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and year ended 31st March, 2020. For further details investors can visit the website of the company www.tokyoplastint.in and also on the website of the Stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com By the Order of the Board sd/- Hareesh V. Shah Director Date: 21/07/2020 DIN: 00008339

PUBLIC NOTICE

Notice hereby given that my clients Mr. Ankit Ashok Jain and Mr. Ashok Kumar Veilchand Jain, Both residing at Flat No. 64, On 12th floor, in the Building No. 6, of known as 'NAVJIVAN CHS Ltd.', of Tardeo Division, situate, lying and being at Village Tardeo, Taluka and District Mumbai City, Lamington Road, Mumbai 400008 have instructed the undersigned to issue this Public Notice, which is issued by undersigned as under: My clients state that they are the owners and in possession of Flat No. 64, on the 12th floor in the Building No. 6, known as 'NAVJIVAN CHS Ltd.', constructed on the land bearing C.S. No. 255, of Tardeo Division, Situate lying and being at Village Tardeo, Taluka and District. Mumbai City, Lamington Road, Mumbai - 400 008, within the limits of Brihanmumbai Municipal Corporation, herewith referred as 'Said Flat', My clients are Owners and in possession of said flat under Agreement for Sale dt. 31.12.2015. The said Agreement is registered with the Sub-Registrar Mumbai at Sr. No. BE-54906/2015 vide Registration receipt No. 5629 dt.31.12.2015. My clients state that they have lost the original chain of title documents, the list of which are given as under 1) Original Letter dt. 15.05.1977, to transfer the said flat from Miss. D.C. Khairanjani and S. C. Khairajani. 2)Original letter dt. 26.07.1977 issued by Adv. C. K. Khairanjani in favour of Society to transfer the said flat in favour of Mr. Suresh C. K. Khairanjani. 3)Original NOC dt. 08.04.1998 issued by Society bearing No. NCHS/9024/1998 to transfer the said flat in favour of Mr. Jayendra Ratanchand Jhaveri. 4)Original Agreement dt. 04.05.1986 executed by Mr. Suresh Chanchaldas Khairanjani in favour of Mr. Jayendra Ramchand Jhaveri and Mrs. Renuka Jhaveri.Jhaveri. 5)Original Stamp Duty paid Challan dt. 30.04.1998 issued in favour of Mr. Jayendra Ramchandra Jhaveri paying the stamp duty of Rs. 3,46,830/- 6)Original Letter dt. 30.12.2015 issued by Union Bank of India, bearing No. PRST/ADV/1155 stating therein that Mr. Sanjiv Ratan Ratan Jhaveri repaid the entire loan against said Flat. My clients state that the aforesaid documents have been misplaced/lost and even after due diligent search the same were not traceable to my clients. My clients state that they have lodged the Police Complaint with the Naupada Police Station on 18/07/2020 under Outward no.10477. My clients had not mortgaged or created any charge on the said Premises with any financial institution or Bank. If any person including any Bank or financial institution has any claim, charge, or any right, title, interest, Bank loan, lien, easement rights, heirship right, or made any agreement or have any right on the said flat, shall make the same known in writing with documentary evidence to the undersigned at his office at 02, Ground floor, Mugdha CHS Ltd., Opp. Yashwanth Marathe Jewelers, Sane Guruji Road Shivaji Nagar, B. Cabine, Naupada, Thane (W)- 400 602, within fourteen (14) days from the date hereof failing which claim if any shall be deemed to be waived. Thane Sd/- Dt. 23.07.2020 Atul Patkar (Advocate)

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, राधेश्याम रामबाळी मिश्रा हे बिल्डर क्र. ४७/३०८, आराधुन सौलव्यस लि., मोदीलाल नगर क्र. १, रोड क्र. १०, गोंगाव पश्चिम, मुंबई - ४०० १०४ येथील मालक होत. सद्दरी ही, राधेश्याम रामबाळी मिश्रा यांनी ही. जगमोलहसि द्याहिसि अरोरा यांच्या वतीने नोंदीकृत करार दलावेब क्र. बीआएएन-२-१४११७-२०१९ दिनांक ३०.०७.२०१९ अंतर्गत ही. जगमोलहसि द्याहिसि अरोरा यांनी बिल्डर क्र. ४७/३०८, आराधुन सौलव्यस लि., मोदीलाल नगर क्र. १, रोड क्र. १०, गोंगाव पश्चिम, मुंबई - ४०० १०४ ची विक्री केलेली आहे व अपोस्टिलासहित वकील याद्वारे अर्ज काही असल्यास दावे/ आक्षेप घेऊन संवैतल पुरवठ्याच्या प्रसह सद्दर सूचनांच्या प्रसिद्धी तारखेपासून ७ दिवसांच्या आत कालावधीच्या आत सद्दर बिल्डिंगमध्ये लघु वेंच अर्जसंबंधी व हिलसंबंधी हलतात करणाऱ्यांकडे कोणतेही अन्य दावे वा दावेदार वा आक्षेपकारी सोप्याकडून दावे वा आक्षेप मागवीत आहेत. जर कोणताही व्यक्ती सद्दर दावे/ आक्षेप वरील सद्दरी, जगमोलहसि द्याहिसि अरोरा यांच्या संवैतल बिल्डिंग कालावधीच्या आत सिव्हराज शाळास त्यांनी रोअर्स व हिलसंबंधी अर्ज मागून रामबाळी मिश्रा यांच्यासह सद्दर बिल्डिंगमध्ये व्यवहार करू नयेत व दावे काही असल्यास ते अधिपत्तय पाहिल्याने मानले जातील. दिनांक: मुंबई दि. २३.०७.२०२० वकील अमित ए. कदम ४०, अली बेशर्स, ३ रा मजला, एन. एम. रोड, फॉर्ट, मुंबई - ४०० ०२३.

बसंत अग्रो टेक(इ) लि.

प्लॉट क्र. १३/२, एम. टी. वर्कशॉप जवळ, कोलखेड, अकोला वेबसाईट: www.basantagro.com सीआयएन: २४१२१एमएच११९०पीएलसी०५८५६० जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, संचालक मंडळाची सभा ही ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिचित वित्तीय निष्कर्ष विचारता आणि मंजूर करण्याकरिता २९.०७.२०२० रोजी नोंदीकृत कार्यालय प्लॉट क्र. १३/२, कोलखेड, एम. टी. वर्कशॉप जवळ, अकोला- ४४४ ००१ येथे दु. २.०० वाजता घेण्यात येणार आहे. मुंबई २९.०७.२०२० बसंत अग्रो टेक(इ) लि., कंपनी सचिव

डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड क. लि.

सीआयएन: २४१२१एमएच११९०पीएलसी००३६० नों. कार्यालय: ब्रॅडी हाऊस, ४४ मजला, १३/१४ बोर नरिमन रोड, फॉर्ट, मुंबई-४०० ००१. दूर. क्र.: ०२२-२२४३३६१-६५, फॅक्स क्र.: ०२२-२२४३१८५८ वेबसाईट: www.whbrady.in ई-मेल आयडी: bradsy@mnl.in

सूचना

(कंपनीच्या सध्याच्याकाळच्या माहितीसाठी) विषय: इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीकडे कंपनीच्या समभागाचे हलतारण सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सर अँड रिफंड) रुलस, २०१६ ('रुलस') च्या तरतुदीनुसार ही सूचना प्रकाशित केली आहे. रुलस मध्ये अन्य गोष्टींसह, सलग सात किंवा असा वर्षे ज्यांच्या संवैतलाल लामास प्रदान केलेला नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीच्या नावाने हलतारित करण्याच्या तरतुदी आहेत.

२०१२-२०१३ साठीचा दावा न केलेला लाभ २७ ऑक्टोबर, २०२० रोजी, आयईपीएफ कडे हलतारित व्हावयाचा आहे. त्यामुळे, सलग सात किंवा असा वर्षांच्या कालावधीसाठी ज्यांच्या संवैतलाल लामास प्रदान न करता/दावा न करता पाठवू आहे ते शेअर्स २७ ऑक्टोबर, २०२० रोजी आयईपीएफकडे हलतारित होणार आहे.

रुलस मध्ये मांडलेल्या आवश्यकतांनुसार, कंपनीने संवैतल भागधारकांना वैकिकारित्या कळवले आहे आणि आयईपीएफकडे हलतारित होण्यात पात्र ठरलेल्या अशा शेअर्सचे तपशील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध युट्टा करून दिले आहेत. रोकेड न झालेले लाभ आणि आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हलतारित होण्यास पात्र ठरलेल्या शेअर्सचा विषयावरील पडताळणी करण्याकरिता संवैतल भागधारक वेबसाईट www.whbrady.in पाहू शकतात.

भागधारकांनी घ्याव्यात झालेले की, रुलस मध्ये बिलि प्रक्रिया असल्यास नंतर दावा न केलेला लाभ आणि अशा शेअर्सवर उपाधिके देण्यात येतील. आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हलतारित होणारे शेअर्स आयईपीएफकडे हलतारित होणारे आहेत त्या संदर्भात भागधारकांनी घ्याव्यात ठरवले की, रुलसनुसार, आयईपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्स हलतारित व डिपॉझिटअवरोधन करणाऱ्या वतीने धाणू केलेल्या मूळ शेअर प्रमाणगणिका बंदपत्रात कंपनी वतीने प्रमाणपत्र जारी करणार आहे आणि असे सार्विकेयान, त्यांच्या नावाने नोंदी असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आणोअणू व हीत आणि आयआयएन असल्यास समजावू जाईल.

भागधारकांनी पुढे घ्याव्यात ठेवले की, कंपनीने विषय वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे रुलसनुसार आयईपीएफ ऑथॉरिटीकडे शेअर्स हलतारित करण्याकरिता कंपनीकडून नवी शेअर प्रमाणपत्रे जारी केली जाण्यासंबंधित दिलेली पध्ती पध्ती समजाविली.

जर कंपनीला २९ ऑक्टोबर, २०२० पर्यंत संवैतल भागधारकांकडून काहीही माहिती मिळाली नाही तर रुलस मध्ये मांडलेल्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीने कंपनीने रुलस मध्ये निर्धारित प्रक्रियेनुसार विस्तारित तारखेवरील शेअर्स डिपॉझिटअवरोधन करून कॉर्पोरेट अंतिमपणे माध्यमातून आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हलतारित करेल.

वरील बाबतीत कोणत्याही चौकशीसाठी, भागधारकांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सर एजंट, एम. विंग शेअर सॉलिसिटी, एम. टी. १२ मजला, भागत टॉवर बँक बिल्डिंग, बसंत ऑफिस सारंग, मकवाना रोड, मोरळ, अंधेरी (पं.), मुंबई-४०० ०५९, दूर.०२२-६२६३२०५, ई-मेल: lawoo@bighshareonline.com येथे संपर्क साधावा.

डब्ल्यु. एच. ब्रॅडी अँड क. लि. सार्दी सही/- पवन जी. मोरारका अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीआयएन:००१४४७९६)

ठिकाण: मुंबई दिनांक: २३ जुलै, २०२०

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठा समोर

कंपनी याचिका क्र. २९८३ सन २०१९ कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ६६ आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम यांचे प्रकरणात आणि इंडियानापोली हॉस्पिटॅलटी प्रायव्हेट लिमिटेड च्या समभाग भांडवलातील कपातीच्या प्रकरणात

इंडियानापोली हॉस्पिटॅलटी प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदीन्वये स्थापित एक कंपनी जिचे नोंदीकृत कार्यालय आहे - एन. के. मेहता इंडरगंशनल हाऊस, १७८ बँक रोड, चर्चमेट, मुंबई - ४०००२०...याचिकाकर्ती कंपनी

आदेश आणि कार्यचुचुत्ताचा नोंदीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, संपूर्ण भारणा झालेल्या प्रत्येकी भा. रु. १०/- (भारतीय रुपये दहा मात्र) च्या १४,५१५,७८२ (एक कोटी पंचेचाळीस लाख पंधरा हजार सातशे ब्यापेशी) समभागात विभाजित भा. रु. १४५,१५७,८२०/- (भारतीय रुपये चौदा कोटी एकाच लाख सत्तर हजार आठशे वीस मात्र) पासून संपूर्ण भारणा झालेल्या अर्पेक भा. रु. १/- (भारतीय रुपया एक मात्र) च्या १४,५१५,७८२ (एक कोटी पंचेचाळीस लाख पंधरा हजार सातशे ब्यापेशी) समभागात विभाजित भा. रु. १४,५१५,७८२ (भारतीय रुपये एक कोटी पंचेचाळीस लाख पंधरा हजार सातशे ब्यापेशी मात्र) पर्यंत उपरोल्लेखित याचिकाकर्त्या कंपनीच्या समभाग भांडवलात कातर करण्यास आणि की, अशी कपात समभाग भांडवलातील प्रस्तावित कपातीची रक्कम असलेली भा. रु. १३०,६४२,०३८ (भारतीय रुपये तेरा कोटी सहा लाख षेचौदास हजार अठरास मात्र) ची रकम याचिकाकर्त्या कंपनीच्या संचयनात टोटाधमधून निर्लेखित करण्यास मंजुरी देणारा दिनांक १७ मार्च, २०२० वा राहण्य कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाच्या आदेश, फेरफार झालेल्या कंपनीच्या समभाग भांडवलासंबंधाने वरील अधिनियमांतर्गत आवश्यक असलेले विविध तपशील दर्शवणारे न्यायाधिकरणाचे मंजूर केलेले कार्यवृत्त ११ जुलै, २०२० रोजी कंपनी निबंधकाकडे सादर केले आहे.

सही/- राजेश शाह अँड क. सार्दी याचिकाकर्त्यासाठी वकील ऑफिस नं. १६, ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नागिनदास मास्टर रोड, वेलकम हॉटेल मागे, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

आयटीएस बिझिनेस सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय: टी-२३९, टॉवर २, तिसरा मजला, इल्टरगंशनल इनफोटेक पार्क, वाशी - ४०० ७०३, महाराष्ट्र, इंडिया. दूरध्वनी: +९१ २२ ६७२३१०००, ईमेल: cs@itsbusiness.com. संचालकस्थळ: www.itsbusiness.com. फॅक्स: +९१ २२ २७८९४३३४. CIN: L27900MH2000PLC12843

विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ई-मतदान आणि वहीखाता परिसमाप्ती (युके क्लोजर)

याद्वारे सूचना देण्यात येते आहे कि, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ('नॉटीस')सुचवून उपरिल्ल्याप्रमाणे व्यवस्थापकांच्या व्याखार करण्यासाठी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीओ) व/अथवा ऑडिओ व्हिडिओ अथवा (ओव्हीओ) द्वारे कंपनीची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी, १४ ऑगस्ट, २०२० रोजी भारतीय प्रमाण केव्हेन्यूस सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात येत आहे. सर्वसाधारण ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल. निरंतर पाठवू असलेली कोरिड - ९९ पॅडिंग (व्हीओ) मध्ये भाग घेण्यासाठी आणि ऑनलाईन व्यवहार मंत्रालयाचे (एनक्रिप्टेड एम्प्लॉय रजिस्ट्रार म्हणून संदर्भित) जे ठिकाणे केल्या ५ मे २०२० दिनांकित भारतीय पर्यटक क्रमांक ४२०२ आणि १३ फुल्ल २०२० दिनांकित भारतीय पर्यटक क्रमांक १७/२०२० सत, भारतीय सुरक्षा आणि विधिमंडळाने मंडळाने जारी केलेल्या १२ मे २०२० दिनांकित पर्यटक क्रमांक सेसी / एचआ / सीएफडी / सीएफडी १ / सीआयआर / वी / २०२० / ७९ (व्हीओ क्लोजर संदर्भित) आणि कंपनी अधिनियम, २०१३ आणि भारतीय सूचना अधिनियम मंडळ (व्हीओ व्हिडिओ आणि प्रकटोत्तरण आवश्यकता) नियम / विधियम २०१९ संवैतल तरतुदी च्या अनुषंगाने हे ठरविले गेले आहे.

उपरोक्त पर्यटक पर्यटक आणि सेसी पर्यटक च्या अनुसार, ज्यांचे ईमेल ते कंपनी / डिपॉझिटी राहणीगणिके नोंदीकृत आहेत, अशा भागधारकांना विषय वर २०१९-२० च्या वार्षिक अहवालाच्या (वार्षिक अहवाल) लिंकवर, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक पध्तीने २३ जुलै, २०२० रोजी उपलब्ध केली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना समाविष्ट असलेला वार्षिक अहवाल, कंपनीच्या www.itsbusiness.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ ला अनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ च्या नियम २० ('नियम २०') सह आणि सेसी (सुचविलेले नियम आणि प्रकटोत्तरण आवश्यकता) नियम / विधियम २०१५ च्या नियम ४४ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्यासंदर्भात भागधार